





रंगांचा उत्सव

मधू पोवळे






109
नेह

2809


2/1/590

रंगांचा उत्सव

मूल रंग आणि मिश्र रंग यांचा परिचय



नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया



ISBN 81-237-3699-1

पहिली आवृत्ती 1990 (शके 1912)

दुसरी आवृत्ती 2002 (शके 1923)


© मधू पोवळे, 1990

रु. 9.00


Festival of Colours (Marathi)

संचालक, नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया, ए-5 ग्रीन पार्क
नवी दिल्ली-110 016 यांनी प्रकाशित केले.


































रंगयोजना
मूल रंग
लाल

पिवळा

निळा



लाल

निळा



पिवळा



निळा

लाल

पिवळा



किरमिजी




दिरवा


सुरिंी

एक रंग विरुद्ध दुसरा

पिवळा



किरमिजी



निळा



नारिंगी



लाल



हिरवा





रु. 9.00

ISBN 81-237-3699-1

नेशनल बुक ट्रस्ट, इंडिया